



पिंपरी चिंचवड महानगरपालिका
वैद्यकीय विभाग, मुख्य कार्यालय
पिंपरी १८

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये हंगामी पध्दतीने तात्पुरत्या स्वरूपाची पदे
दरमहा एकत्रित मानधनावर भरणेबाबत. .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्गत वायसीएम रुग्णालयाकरिता दरमहा एकत्रित मानधनावर खाली
तक्त्यात नमूद केलेले पद हंगामी स्वरूपात ६ महिने कालावधीकरिता भरावयाचे आहे. सद्यस्थितीत रिक्त असलेल्या पदाचे
पदनाम, पदसंख्या, शैक्षणिक अर्हता, अटी खालीलप्रमाणे

पदनाम	रुग्णालय	पद संख्या	शैक्षणिक अर्हता /अनुभव	दरमहा एकत्रित मानधन
पेडियाट्रीक सर्जन	वायसीएम रुग्णालय	१	मान्यता प्राप्त विद्यापिठा कडील एम.बी.बी एस., एम.एस. एम.सी.एच.	र.रु. ७००००/-

टिप-

- मानधनावरील नेमणुका पुर्णपणे तात्पुरत्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणुकीचा हक्क राहणार नाही.
- ज्या दिवशी मनपास सदर पदाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटिशीशिवाय त्यांच्या मानधनावरील सेवा संपुष्टात आणण्यात येतील.
- मुलाखतीस येण्याकरीता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवासभत्ता दिला जाणार नाही.
- सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक अर्हता, जातीचे प्रमाणपत्र, व अनुभवाबाबतच्या आवश्यक त्या कागदपत्रांच्या मुळ प्रती व साक्षांकित केलेल्या प्रती उदा- गुणपत्रिका(मार्कशीट), सर्तीफिकेट, इतर सादर करणे बंधनकारक आहे.
- निवड केलेल्या उमेदवारांना मनपाने ठरवुन दिलेल्या अटी शर्तीनुसार कामकाज करणे बंधनकारक राहिल.
- आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झालेस सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची नेमणुक करणेत येईल.

मुख्य अटी खालील प्रमाणे राहतील-

- तज्ञ डॉक्टरांना दररोज स. 9-2 या वेळेत ओ.पी.डी व रुग्णालयाचे कामकाज करणे बंधनकारक राहिल. तसेच दररोज इमरजन्सी ऑनकॉल ड्युटी करावी लागेल.
- मनपा रुग्णालयाचे परिसरात वास्तव्य करणा-या तज्ञ वैद्यकीय अधिका-यांना प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवारांना रुग्णालयीन कामकाजाच्या वेळा पाळणे बंधनकारक राहिल. त्यामध्ये कोणतीही सवलत अनुज्ञेय नाही.
- उमेदवारांची नेमणुक झालेनंतर बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी नोंदविणे बंधनकारक राहिल.
- उमेदवारांना वयाची अट लागू राहणार नाही.

तरी इच्छुक उमेदवारांनी सदरची जाहिरात प्रसिध्द झालेनंतर दर सोमवारी दुपारी 3.00 वाजता मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी- 411 018 यांचे कक्षात होणा-या Walk In Interview मध्ये अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांच्या मुळ प्रती व साक्षांकित केलेल्या प्रतीसह समक्ष उपस्थित रहावे.

उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी मुलाखतीच्या १ तास अगोदर वैद्यकीय विभागात (दुसरा मजला), पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन येथे हजर रहावे.

मुलाखतीचे स्थळ- मा.आयुक्त कक्ष,

सही/-

आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८

जाहिरात क्रमांक – 416

वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

वैद्य/१अ/कावि/71/2014, दि. 17/01/2014

सही/-

आरोग्य वैद्यकीय अधिकारी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८